

भूमी अभिलेखाचे स्कॅनिंग करणेबाबतच्या
राज्याच्या निविदा प्रसिध्द करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

महसूल व वन विभाग

शासन निर्णय क्रमांक: राभूअ-२०१३/प्र.क्र. १८२/ल-१

मंत्रालय, मुंबई- ३२

तारीख: १० जून २०१३

वाचा —

जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. राभूअका-
२/स्कॅनिंग निविदा प्रसिध्दी/२०१३, दि. ९ मे, २०१३

प्रस्तावना —

जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व तहसिलदार, उप अधिक्षक भूमी अभिलेख आणि नगर भूमापन अधिकारी कार्यालयाच्या अभिलेख कक्षामधील महत्वाच्या भूमी अभिलेखांचे स्कॅनिंग व तद्अनुषंगिक कामे करण्यात येणार आहेत. भूमी अभिलेखाचे स्कॅनिंग करण्याच्या कामासाठी निविदा मागविण्यात येणार आहेत. सदर निविदा प्रसिध्द करण्याच्या अनुषंगाने सचिव (माहिती तंत्रज्ञान) यांच्या सल्यानुसार निविदेचे प्रारूप तयार करण्यात आलेले आहेत. सदर प्रस्तावास मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली दि. २ फेब्रुवारी, २०१३ रोजी झालेल्या उच्चधिकार समितीमध्ये मान्यता प्रदान करण्यात आली आहे. उच्चधिकार समितीने सुचविलेल्या सुचनांचा समावेश करून सुधारित निविदा प्रारूपास सचिव (माहिती तंत्रज्ञान) यांनी मान्यता देवून निविदा प्रसिध्द करण्यासाठी मान्यता दिलेली आहे. त्याचबरोबर सचिव (माहिती तंत्रज्ञान) व जमाबंदी आयुक्त पुणे यांनी निविदा प्रक्रिया राबवितांना प्राप्त निविदांचे तांत्रिक मुल्यमापन करण्यासाठी जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक मुल्यमापन समिती गठीत करावी असे

सुचविलेले आहे. त्याअनुषंगाने शासन राज्यातील भूमी अभिलेखाचे स्कॅनिंग करण्याच्या कामासाठी प्राप्त होणा-या निविदांचे तांत्रिक मुल्यमापन करण्याकरिता पुढीलप्रमाणे तांत्रिक मुल्यमापन समिती गठीत करण्यास मान्यता देत आहे.

तांत्रिक मुल्यमापन समिती

१	जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे	अध्यक्ष
२	उपसंचालक, भूमी अभिलेख सलग्न जमाबंदी आयुक्त, राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम	सदस्य
३	वरिष्ठ तांत्रिक संचालक, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, पुणे	सदस्य
४	तांत्रिक संचालक, राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, पुणे	सदस्य
५	उपसचिव तथा तत्सम अधिकारी, माहिती तंत्रज्ञान संचालनालय, मंत्रालय, मुंबई	सदस्य
६	उपसचिव तथा तत्सम अधिकारी, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई	सदस्य
७	संचालक, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लीकेशन सेंटर	सदस्य
८	कार्यालय अधीक्षक, राज्य भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम-२, पुणे	सदस्य सचिव

तांत्रिक मुल्यमापन समिती निविदेचे तांत्रिक मुल्यमापन करण्याची कार्यवाही खालीलप्रमाणे करेल

- १) निविदाकारांकडून जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालयास प्राप्त झालेल्यानिविदेचे तांत्रिक मुल्यमापन, जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालयातील अधिकारी व सल्लागार यांच्या मार्फत केले जाईल.
- २) निविदेचे केलेल मुल्यमापन तांत्रिक मुल्यमापन समितीच्या समोर मान्यतेकरीता सादर केले जाईल.
- ३) तांत्रिक मुल्यमापन समिती सर्व मुल्यमापनांची तपासणी करुन तांत्रिक दृष्ट्या पात्र निविदाकारांची निवड करेल.

निविदांच्या तांत्रिक मुल्यमापनानंतरची पुढील कार्यवाही खालीलप्रमाणे करण्यात येईल.

- १) तांत्रिक मुल्यमापन समितीच्या मान्यतेअंती सदर तांत्रिक मुल्यमापन महसूल व वन विभागाच्या प्रकल्प अंमलबजावणी समितीसमोर अंतिम मान्यतेकरीता सादर करण्यात येईल.
- २) तांत्रिक मुल्यमापनात पात्र निविदाकारांचे आर्थिक लखोटे महसूल व वन विभागाच्या प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या समोर उघडले जातील आणि निविदाकारांचे आर्थिक मुल्यमापन या समितीद्वारे करण्यात येईल.
- ३) प्रकल्प अंमलबजावणी समिती निविदाकारांचे आर्थिक मुल्यमापन मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीसमोर अंतिम मान्यतेसाठी सादर करेल.
- ४) मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समिती पात्र निविदाकारांची निवड करेल.

उच्चधिकार समितीच्या मान्यतेअंती पात्र निविदाकारास निविदा स्वीकृती पत्र देणे आणि त्यानंतरच्या अंमलबजावणीची सर्व कार्यवाही जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्फत केली जाईल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०६१०१८३३४२४८१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(विद्या वाघमारे)

कार्यासन अधिकारी

प्रत,

१. जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे
२. उपसंचालक भूमी अभिलेख सलग्न जमाबंदी आयुक्त, राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम
३. वरिष्ठ तांत्रिक संचालक, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, पुणे
४. तांत्रिक संचालक, राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, पुणे
५. उपसचिव तथा तत्सम अधिकारी, माहिती तंत्रज्ञान संचालनालय, मंत्रालय, मुंबई
६. उपसचिव तथा तत्सम अधिकारी, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
७. संचालक, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर
८. कार्यालय अधीक्षक, राज्य भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम-२, पुणे